

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत सन २००७-०८
मध्ये प्राप्त झालेला परंतु अखर्चित राहिलेला
निधी सन २००८-०९ मध्ये खर्च करण्यास
परवानगी.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक -जीओआय-२००८/(१६८/०८)/का-१७

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.

दिनांक : २० नोव्हेंबर, २००८

- पहा :-** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक- जीओआय-२००८/प्र.क्र.६/का.११
दिनांक २२ फेब्रुवारी, २००८.
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक- बियुडी-२००८/प्र.क्र.८ /का.७
दिनांक १९ एप्रिल, २००८.
३) आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे पत्र क्र-विकेंस-२००८/
प्र.क्र.७/का. ११(३) दिनांक १२ नोव्हेंबर, २००८.

प्रस्तावना :- सन २००७-०८ या वर्षात राज्यातील अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात
यावयाच्या विविध योजनांसाठी केंद्र शासनाकडून विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्राप्त झालेल्या
निधीतून शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक- जीओआय-२००८/ प्र.क्र.१०/
का-११, दिनांक २२ फेब्रुवारी, २००८ अन्वये रु. ४२९३ लक्ष निधी विविध योजना
राबविण्यासाठी खर्च करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार आयुक्त, आदिवासी
विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्याकडून प्रशिक्षण विषयक खालील १७ योजनांसाठी एकूण
रु. १०२०.०८ लक्ष इतका निधी मार्च, २००८ मध्ये संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, मुंबई
यांना उपलब्ध करून देण्यात आला होता.

अ. क्र.	मंजूर योजनेचे नांव	निधी रु. लाखात
१	युवक युवतींना संगणक हार्डवेअरचे प्रशिक्षण देणे.	५०.००
२	युवक युवतींना आधुनिक संगणक (सॉफ्टलीक) प्रशिक्षण देणे .	१०८.००
३	युवकांना इमारत दुरुस्ती व देखभाल विषयक प्रशिक्षण देणे.	१००.००
४	युवक युवतींना वेबडिझाईनिंग अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देणे.	१००.१०
५	युवक युवतींना मोबाईल फोन दुरुस्तीचे प्रशिक्षण देवून आवश्यक साहित्य देणे.	६०.००
६	युवक युवतींना विविध कलाकुसरीचे दागिने बनविण्याचे प्रशिक्षण देणे.	४५.००
७	युवकांना जमीन मोजमाप करण्याचे प्रशिक्षण देणे (लॅन्ड-सर्व्हेअर)	५०.००

८	सीएनसी लेथ ऑपरेटर व प्रोग्रामरचे प्रशिक्षण देणे.	२९.९२
९	सीएनसी ऑपरेटर प्रोग्राम मायलींगचे प्रशिक्षण देणे .	२९.९२
१०	वेल्टींग अँड फॅब्रीकेशन प्रशिक्षण देणे.	३०.००
११	इलेक्ट्रीकल ट्रेड ट्रेनिंग (घरगुती वायरींग, गृहउपयोगी उपकरणे दुरुस्ती, मोटार आर्मीचर दुरुस्ती, मोटर भरणे इ.)	९९.९०
१२	रेफ्रिजरेटर व एअर कंडीशनर मॅकेनिक प्रशिक्षण देणे.	५०.०४
१३	मोटर व्हेकल मॅकेनिक प्रशिक्षण देणे.	७०.००
१४	युवक युवतींना बीपीओ कॉलसेंटरचे प्रशिक्षण देणे.	५२.२०
१५	अनु. जमातीच्या युवकांना पर्यटन व्यवसायाचे प्रशिक्षण देणे.	४५.००
१६	मुला-मुलींना डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण देणे.	६४.००
१७	युवक युवतींना रिटेल मार्केटिंग अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देणे.	३६.००
	एकूण	१०२०.०८

तथापि सन २००७-०८ या वर्षात कालावधी कमी राहिल्यामुळे वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, मुंबई यांनी आहरित करून खर्च केलेला नाही. सदर निधी आता सन २००८-०९ मध्ये उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- सन २००७-०८ मध्ये वरील विविध १७ योजनांसाठी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना उपलब्ध केलेला रु. १०२०.०८ लक्ष निधी अपु-या कालावधीमुळे त्यांच्याकडून सन २००७-०८ मध्ये आहरित करून खर्च करण्यात आला नसल्यामुळे सदर १७ योजनांसाठी रु. १०२०.०८ लक्ष निधी सन २००८-०९ मध्ये आहरित करून खर्च करण्यास याद्वारे शासन मंजूरी देण्यात येत आहे.

२. सन २००८-०९ मध्ये विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतर्गत रु. ४२९३/- लक्ष एवढी तरतूद करण्यात आलेली असून शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक- बियुडी-२००८/ प्र.क्र.८/का.७, दिनांक १९ एप्रिल, २००८ अन्वये सदर अर्थसंकल्पीय तरतूद आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेली आहे. केंद्र शासनाकडून विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतर्गत प्राप्त झालेला सदर निधी त्वरित खर्च करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन सन २००८-०९ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून रु. १०२०.०८ लक्ष एवढा निधी आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, मुंबई यांना वरील १७ योजनांसाठी त्वरित उपलब्ध करावा. सदर खर्च मागणी क्र. टी-५, मुख्य लेखाशिर्ष-२२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२ अनुसूचित जमातीचे कल्याण -७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-विशेष केंद्रीय सहाय्य योजना (०१)(४१)

केंद्रीय सहाय्याची एकात्मिक योजना (२२२५ ३५५६) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) या अर्थशिर्षाखाली सन २००८-०९ च्या अर्थसंकल्पीत तरतूदीतून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय, राज्य शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध केला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २००८११२०१५३०४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(सु. द. पडवळ)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई

महालेखापाल, (लेखा परिक्षा) महाराष्ट्र १/२ मुंबई/नागपूर

महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/२ मुंबई/नागपूर

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी

अवर सचिव (व्यय-१४) कक्ष अधिकारी (अर्थ-१७) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

कार्यासन क्र. ७,९,११,१२,१३,१४ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती, का. १७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.